

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१०२०/प्र.क्र.६२/२०/कोषा-प्रशा-५

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक २८ जुलै, २०२०.

**संदर्भ-** १. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१०२०/प्र.क्र.६२/२०/कोषा-प्रशा-५, दि.३१.०३.२०२०

२. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१०२०/प्र.क्र.६२/२०/कोषा-प्रशा-५, दि.०१.०४.२०२०

### शासन परिपत्रक

कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूलात झालेली लक्षणीय घट विचारात घेता काही खर्च पुढे ढकलणे अपरिहार्य होते. सबब माहे मार्च, २०२० चे माहे एप्रिल, २०२० मध्ये प्रदान करण्यात येणारे वेतन दोन टप्प्यात अदा करण्याचा निर्णय उपरोक्त संदर्भाधीन क्र. १ येथील परिपत्रकान्वये घेण्यात आला होता. त्यानुषंगाने प्रथम टप्प्यात, निवडून आलेले प्रतिनिधी/ पदाधिकारी तसेच गट अ, ब, क, ड चे शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना द्यावयाच्या वेतनाची टक्केवारी देखील निश्चित करण्यात आलेली होती. आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित वेतनाची टक्केवारी, निवडून आलेले लोक प्रतिनिधी/ पदाधिकारी - ६० टक्के, गट- अ व गट - ब अधिकारी /कर्मचारी - ५० टक्के व गट - क कर्मचारी - २५ टक्के याप्रमाणे प्रदान करण्याबाबत पुढील निदेश देण्यात येत आहेत.

(१) सेवार्थ प्रणालीवर माहे जुलै, २०२० या माहिऱ्याची वेतन देयके संस्करित करण्याचे काम सद्यस्थितीत सुरु आहे. सेवार्थ प्रणालीतील कार्यसंरचनेनुसार एका वेळी एखादा कर्मचारी केवळ एकाच “बील ग्रुप”ला जोडता येतो. त्यामुळे आहरण व संवितरण अधिकारी यांनी माहे जुलै, २०२० चे माहे ऑगस्ट, २०२० मध्ये देय होणाऱ्या वेतनाचे देयक कोषागाराकडून पारित झाल्यानंतर माहे मार्च, २०२० चे दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित वेतनाचे देयक सेवार्थ प्रणालीमधून संस्करित करून कोषागारात सादर करावे. कोणत्याही परिस्थितीत माहे मार्च, २०२० च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित वेतनाचे प्रदान कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव सणापूर्वी होईल असे पहावे.

(२) दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येणाऱ्या उर्वरित दिवसांच्या वेतनाची परिगणना व सेवार्थ प्रणालीतील देयक संस्करण यासंबंधी मार्गदर्शक सूचनांबाबत उपरोक्त संदर्भ क्र. २ च्या परिपत्रकातील सूचनांचा अवलंब करावा.

(३) सदर आदेशानुसार सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी देखील माहे मार्च, २०२० च्या उर्वरित वेतनाचे प्रदान करण्याबाबत उचित कार्यवाही करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२००७२८१६५६४८२७०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(इंद्रजित गोरे)  
शासनाचे उप सचिव

प्रत,

- १.मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २.सर्व मा.विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य,
- ३.मा.राज्यपाल यांचे सचिव
- ४.मा.मुख्यमंत्री यांचे सचिव
- ५.मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
- ५.सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ६.सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
- ७.सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या अधिन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
- ८.प्रबंधक, मुळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
- ९.प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
- १०.प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
- ११.महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १२.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १३.आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
- १४.आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
- १५.प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
- १६.सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- १७.सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
- १८.प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- १९.प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
२०. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई

- २१.विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
- २२.सर्व विभागीय आयुक्त
- २३.सर्व जिल्हाधिकारी
- २४.सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- २५.संचालक , लेखा व कोषागारे, मुंबई
- २६.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- २७.सहसंचालक,लेखा व कोषागारे,कोकण/पुणे / नाशिक/औरंगाबाद/ अमरावती/नागपूर
- २८.संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण भवन, नवी मुंबई
- २९.सहसंचालक,स्थानिक निधी लेखापरीक्षा कोकण/पुणे/ नाशिक/औरंगाबाद/ अमरावती/  
नागपूर
- ३०.वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ३१.निवड नस्ती कोषा प्रशा.५